

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान
सातारा शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास
प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : अमृत-२०१६/प्र.क्र.१२४(६)/नवि-३३

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक:- १९ एप्रिल, २०१७

वाचा:

१. शासन निर्णय, नगर विकास विभाग क्र.अमृत-२०१५/प्र.क्र.१९७(३)/नवि-३३,
दिनांक १३ ऑक्टोबर, २०१५
२. समक्रमांकित शासन निर्णय दिनांक १६ मे, २०१६

प्रस्तावना :-

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत संदर्भाधीन क्र.२ च्या शासन निर्णयान्वये सातारा शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. तथापि, डी.आय. (K-७) पाईपच्या दरामध्ये झालेल्या वाढीमुळे प्रकल्पाच्या किंमतीमध्ये झालेली वाढ विचारात घेऊन सदर प्रकल्पास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या मंजूर आराखड्यातील सातारा शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेल्या डी.आय. (K-७) पाईपच्या किंमतीमध्ये झालेल्या वाढीच्याअनुषंगाने राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीकडून तसेच शासनाकडून प्राप्त झालेल्या मान्यतेच्या अनुषंगाने सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्र.२ च्या शासन निर्णयाच्या परिच्छेद क्र.२ मधील सातारा शहर पाणीपुरवठा प्रकल्पातील उपांगांच्या किंमतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

Sr. No.	Sub Work	Amount Rs
(A)	MJP PART	
	CIVIL WORKS	
1	Modification works for Visawa WTP (21+7.5 MLD) for improving water quality and efficiency of WTP and removing leakages for decreasing NRW	33542715
2	P.W.R.M. from Camp W.W. to Charbhinti Old GSR for decreasing NRW	2127000
	MECHANICAL WORKS	
1	Strengthening and allied Mechanical and Electrical Works with modification of Visawa - 21 MLD	5841220

2	Strengthening and allied Mechanical and Electrical Works with modification of Visawa - 7.5 MLD	4257713
3	Electrification work at Visawa WTP	873250
4	Automation of Head works, WTP and ESR management	20494258
	Total MJP Part	67048331
(B)	MUNICIPAL PART	
	CIVIL WORKS	
1	RCC ESR at Lower Zone	4627000
2	RCC GSR at Upper Zone	3573600
	Total for Municipal Part	8200600
	Total	75336756
	Say Rs.	7.53 crores
प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी		कार्यादेश दिल्या पासून १८ महिने

०२. सातारा शहर पाणी पुरवठा योजनेमध्ये झालेल्या सुधारणेनुसार सदर प्रकल्पाचा वित्तीय आकृतीबंध पुढीलप्रमाणे सुधारीत करण्यात येत आहे:-

अ. क्र.	नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव	योजनेची मंजूर किंमत (डीपीआर नुसार)	केंद्र शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किंमतीच्या ५०%)	राज्य शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किंमतीच्या २५%)	नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग (प्रकल्प किंमतीच्या २५%)
१	२	३	४	५	६
१	सातारा नगरपरिषद	रु. ७.५३ कोटी	रु. ३.७६५ कोटी	रु. १.८८२५ कोटी	रु. १.८८२५ कोटी

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०४१९१२२२३६२१२५ आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(पां.जो.जाधव)
सहसचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा .मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.मंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव.
३. मा.राज्यमंत्री (नगरविकास) यांचे खाजगी सचिव
४. अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग यांचे स्वीय सहायक
५. अप्पर मुख्य सचिव,नियोजन विभाग यांचे स्वीय सहायक

६. प्रधान सचिव, पाणी पुरवठा विभाग यांचे स्वीय सहायक
७. प्रधान सचिव, नगरविकास विभाग (२) यांचे स्वीय सहायक
८. सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
९. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई.
१०. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे
११. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय, मुंबई.
१२. जिल्हाधिकारी, सातारा
१३. जिल्हा प्रशासन अधिकारी, सातारा
१४. मुख्याधिकारी, सातारा नगरपरिषद, सातारा
१५. निवडनस्ती, नवि-३३.
